

May 19, 2025

To,  
The Manager - DCS  
**BSE Limited**  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street, Mumbai – 400 001

**Scrip Code: 543927**

Dear Sir / Madam,

**Sub.: Submission of Newspaper Advertisement clippings pursuant to Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015 - Audited Standalone Financial Results for quarter and year ended March 31, 2025.**

Pursuant to the provisions of Regulations 30 and Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we wish to inform you that the Company has published audited Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2025 in the newspaper, viz, Financial Express (English) and Pratahkal (Marathi) on May 19, 2025.

This is for your information, records and necessary dissemination to all the stakeholders.

Thanking you,

**For Asian Warehousing Limited**

**Bhavik R. Bhimjyani**  
**Chairman & Managing Director**  
**DIN: 00160121**

Encl: A/A



THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES. **NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE INDIA.** INITIAL PUBLIC OFFERING OF EQUITY SHARES ON THE SME PLATFORM OF BSE LIMITED ("BSE SME") IN COMPLIANCE WITH CHAPTER IX OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018, AS AMENDED ("SEBI ICDR REGULATIONS").

PUBLIC ANNOUNCEMENT



Please Scan this QR Code to view the Draft Prospectus

DHILLON FREIGHT CARRIER LIMITED

(Formerly known as Dhillon Freight Carrier Private Limited)

Our Company was originally incorporated as a Private Limited Company in the name of "Dhillon Freight Carrier Private Limited" on May 28, 2014 under the provisions of the Companies Act, 2013 bearing Corporate Identification Number U60231WB2014PTC201923 issued by the Registrar of Companies - Kolkata. Subsequently, our company was converted into Public Limited Company under the provisions of the Companies Act, 2013 and the name of our Company was changed to "Dhillon Freight Carrier Limited" vide a fresh Certificate of Incorporation consequent upon conversion from Private Company to Public Company dated December 01, 2023 bearing Corporate Identification Number U60231WB2014PLC201923 issued by the Registrar of Companies - Kolkata. For further details of change in name and registered office of our company, please refer to section titled "Our History and Certain Corporate Matters" beginning on page no 135 of the Draft Prospectus.

Registered Office: Chatterjee International Building, 33A Jawaharlal Nehru Road, 20th Floor, Suite No. A03, Middleton Row, Kolkata-700071, India.

Contact Person: Mrs. Sneha Agarwal, Company Secretary & Compliance Officer; Tel No: +91 99031 30247

E-Mail ID: cs@dfclogistics.in; Website: www.dfclogistics.in; CIN: U60231WB2014PLC201923

OUR PROMOTERS: MR. KARAN SINGH DHILLON, MR. KARAMVEER SINGH DHILLON AND MRS. JOYCE SINGH DHILLON

INITIAL PUBLIC OFFER OF 14,00,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10/- EACH ("EQUITY SHARES") OF DHILLON FREIGHT CARRIER LIMITED (THE "COMPANY" OR THE "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹72/- PER EQUITY SHARE, INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹62/- PER EQUITY SHARE (THE "ISSUE PRICE"), AGGREGATING TO ₹ 1,008.00 LAKHS ("THE ISSUE"), OF WHICH 70,400 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10/- EACH FOR CASH AT A PRICE OF ₹72/- PER EQUITY SHARE, AGGREGATING TO ₹ 50.69 LAKHS WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTIONS BY THE MARKET MAKER TO THE ISSUE (THE "MARKET MAKER RESERVATION PORTION").THE ISSUE LESS MARKET MAKER RESERVATION PORTION I.E. ISSUE OF 13,29,600 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10/- EACH FOR CASH AT A PRICE OF ₹72/- PER EQUITY SHARE, AGGREGATING TO ₹ 957.31 LAKHS IS HERE IN AFTER REFERRED TO AS THE "NET ISSUE".THE ISSUE AND THE NET ISSUE WILL CONSTITUTE 35.71% AND 33.92% RESPECTIVELY OF THE POST ISSUE PAID UP EQUITY SHARE CAPITAL OF THE COMPANY.

THE FACE VALUE OF THE EQUITY SHARE IS ₹ 10 EACH. THE OFFER PRICE IS 7.2 TIMES THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES.

THIS OFFER IS BEING MADE IN TERMS OF CHAPTER IX OF THE SEBI (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENT) REGULATIONS, 2018 (THE "SEBI ICDR REGULATIONS") READ WITH RULE 19(2)(b)(i) OF SCRR AS AMENDED. THIS ISSUE IS A FIXED PRICE ISSUE AND ALLOCATION IN THE NET OFFER TO THE PUBLIC WILL BE MADE IN TERMS OF REGULATION 25(2) OF THE SEBI (ICDR) REGULATIONS, 2018. (For further details please see "The Issue" beginning on page no. 44 of this Draft Prospectus.) A copy will be delivered for filing to the Registrar of Companies as required under sub-section 4 of Section 26 of the Companies Act, 2013.

In terms of Regulation 256 of SEBI ICDR Regulations read with the SEBI Circular No. CIR/CFD/POLICYCELL/11/2015 dated November 10, 2015, and Unified Payments Interface (UPI) introduced vide SEBI Circular Ref: SEBI/HO/CFD/DIL2/CIR/P/2018/138 dated November 1, 2018 all the potential investors shall participate in the issue only through an Application Supported by Blocked Amount ("ASBA") process providing details about the bank account which will be blocked by the Self Certified Syndicate Banks ("SCSBs") for the same. Further, pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/CFD/DCR2/CIR/P/2019/133 dated November 08, 2019, Individual Investors applying in public issue may use either Application Supported by Blocked Amount (ASBA) process or UPI payment mechanism by providing UPI ID in the Application Form which is linked from Bank Account of the investor. (For details in this regard, specific attention is invited to "Issue Procedure" beginning on page no. 252 of this Draft Prospectus.)

This public announcement is being made in compliance with the provisions of Regulation 247(2) of the SEBI ICDR Regulations to inform the public that our Company is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to undertake an initial public offering of its Equity Shares pursuant to the Offer and has filed the Draft Prospectus dated May 15, 2025 with SME Platform of BSE Limited ("BSE SME"). Pursuant to Regulation 247(1) of the SEBI ICDR Regulations, the Draft Prospectus filed with BSE SME shall be made public for comments, if any, for a period of at least 21 days, from the date of such filing by hosting it on the website of BSE SME at and www.bseindia.com, on the website of the Company at www.dfclogistics.in and on the website of the Lead Manager, i.e. Finshore Management Services Limited at www.finshoregroup.com. Our Company invites members of the public to give their comments on the Draft Prospectus filed with BSE SME, with respect to disclosures made in the Draft Prospectus. The members of the public are requested to send a copy of their comments to BSE and/or to the Company Secretary and Compliance Officer of our Company on email id cs@dfclogistics.in and/or the Lead Manager on email id info@finshoregroup.com within 21 days from the aforesaid date of filing of the Draft Prospectus with BSE SME.

Investments in Equity and Equity related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in this issue unless they can afford to take the risk of losing their entire investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Issue. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Issue including the risks involved. The Equity Shares issued in the Issue have not been recommended or approved by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the Draft Prospectus. Specific attention of the investors is invited to the section "Risk Factors" beginning on page 23 of this Draft Prospectus.

Any decision to invest in the Equity Shares described in the Draft Prospectus may only be taken after the Prospectus has been filed with the RoC and must be made solely on the basis of such Prospectus as there may be material changes in the Prospectus from the Draft Prospectus. The Equity Shares, when offered through the Prospectus, are proposed to be listed on the SME Platform of BSE Limited ("BSE SME").

For details of the share capital and capital structure and the names of the Signatories to the Memorandum of Association and the number of shares subscribed by them of our Company, please see the section titled "Capital Structure" beginning on page 56 of the Draft Prospectus. The liability of members of our Company is limited.

For details of the main objects of our Company as contained in the Memorandum of Association, please see the section titled "Our History and Certain Corporate Matters" beginning on page 135 of the Draft Prospectus.

LEAD MANAGER TO THE ISSUE	REGISTRAR TO THE ISSUE
 <b>FINSHORE</b> Creating Enterprise Managing Values  <b>FINSHORE MANAGEMENT SERVICES LIMITED</b> Anandlok Building, Block-A, 2nd Floor, Room No. 207, 227 A.J.C Bose Road, Kolkata-700020, West Bengal, India <b>Telephone:</b> +91 33 2289 5101/ 4603 2561 <b>Email:</b> info@finshoregroup.com <b>Contact Person:</b> Mr. S. Ramakrishna Iyengar <b>Website:</b> www.finshoregroup.com <b>Investor Grievance Email:</b> investors@finshoregroup.com <b>SEBI Registration No:</b> INM000012185 <b>CIN No:</b> U74900WB2011PLC169377	 <b>KFIN TECHNOLOGIES LIMITED</b> Selenium Tower-B, Plot 31 & 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad – 500 032, Telangana. <b>Telephone:</b> +91 40 6716 2222 <b>Email:</b> dfc ipo@kfintech.com <b>Contact Person:</b> M Murali Krishna <b>Website:</b> www.kfintech.com <b>Investor Grievance Email:</b> einward.ris@kfintech.com <b>SEBI Registration Number:</b> INR000000221 <b>CIN No:</b> L72400TG2017PLC117649

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed in the Draft prospectus.

For **DHILLON FREIGHT CARRIER LIMITED**

On behalf of the Board of Directors

Sd/-

**Karan Singh Dhillon**

Managing Director

DIN- 06588806

Place : Kolkata

Date : 17.05.2025

**DHILLON FREIGHT CARRIER LIMITED** is proposing, subject to the receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to undertake an initial public offering of its Equity Shares and has filed the Draft Prospectus dated May 15, 2025 with SME Platform of BSE Limited ("BSE SME"). The Draft Prospectus is available on the websites of the BSE SME at www.bseindia.com, the website of the Company at www.dfclogistics.in and the website of the Lead Manager, ie. Finshore Management Services Limited at www.finshoregroup.com. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, please see the section titled 'Risk Factors' on page 23 of the Draft Prospectus. Potential investors should not rely on the Draft Prospectus filed with BSE SME for making any investment decision.

This announcement has been prepared for publication in India and may not be released in the United States. This announcement does not constitute an offer of securities for sale in any jurisdiction, including the United States, and any securities described in this announcement may not be offered or sold in the United States absent registration under the US Securities Act of 1933, as amended, or an exemption from registration. Any public offering of securities to be made in the United States will be made by means of a prospectus that may be obtained from the Company and that will contain detailed information about the Company and management, as well as financial statements. There will be no public offering of the Equity Shares in the United States.



Gujarat Pipavav Port Limited

Regd. Office: Pipavav Port, At Post Rampara-2 via Rajula

Dist. Amreli Gujarat 365 560

CIN: L63010GJ1992PLC018106

Tel: 02794 242400 Fax: 02794 242413 Website: www.pipavav.com

Email: investorrelationinppv@apmterminals.com

Pursuant to Regulation 29 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of Gujarat Pipavav Port Limited ('the Company') will be held on Thursday 29th May 2025, to consider inter-alia, Audited Standalone and Consolidated financial results for the Year ended 31st March 2025 and Recommend Final Dividend on the Equity Share Capital for the year ended 31st March 2025, for approval by the Members of the Company at its Annual General Meeting.

The details of the meeting are also available on the Company website www.pipavav.com and on the website of the Stock Exchanges [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com)

Date : 16th May 2025

Place : Mumbai

For Gujarat Pipavav Port Limited

Manish Agnihotri

Company Secretary

**ASIAN WAREHOUSING LIMITED**  
CIN: U01403MH2012PLC230719  
REGD OFFICE : 508, Dalamal House, Jammnalal Bajaj Road, Nariman Point, Mumbai - 400021  
Tel :- 022-22812000 Email :- info.asianw@gmail.com

EXTRACT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2025

Particulars	(Rs. In Lakh except per share data)			
	Three months Ended		Previous Year ended	
	31 March 2025 (Audited)	31 March 2024 (Audited)	31 March 2024 (Audited)	31 March 2024 (Audited)
Total income from operations (net)	118.28	38.57	213.65	170.52
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1.67)	(7.63)	(18.84)	8.90
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1.67)	(7.63)	(18.84)	8.90
Net Profit / (Loss) for the year/period after tax	0.37	5.90	5.99	14.61
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after Tax))	(1.14)	5.49	4.48	14.20
Equity Share Capital	348.72	348.72	348.72	348.72
Earnings Per Share (EPS) (of Rs.10/- each)	0.01	0.17	0.17	0.42
Basic :	0.01	0.17	0.17	0.42
Diluted:	0.01	0.17	0.17	0.42

- Note:
- The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the quarter and year ended 31st March 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Quarterly and year ended Financial Results are available on the Stock Exchange website ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and the Company website ([www.asianw.com](http://www.asianw.com)).
  - The financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind-AS) as notified under the Companies (Indian Accounting Standards) rules, 2015 as specified under Section 133 of the companies act, 2013.
  - The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on 17th May 2025.



By order of the Board  
For Asian Warehousing Limited  
SD/-  
Bhavik Bhimijani  
Chairman and Managing Director  
DIN: 00160121

Date : 17th May 2025  
Place: Mumbai



HDFC Asset Management Company Limited

CIN: L65991MH1999PLC123027

Registered Office: HDFC House, 2nd Floor, H.T. Parekh Marg, 165-166, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai - 400 020. Phone: 022 66316333 • Toll Free Nos: 1800-3010-6767 / 1800-419-7676 e-mail: [hello@hdfcfund.com](mailto:hello@hdfcfund.com) • Visit us at: [www.hdfcfund.com](http://www.hdfcfund.com)

NOTICE

**NOTICE** is hereby given that HDFC Trustee Company Limited, the Trustee to HDFC Mutual Fund ("the Fund"), has approved distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Option of **HDFC Charity Fund for Cancer Cure (A Fixed Maturity Plan)**, a Close Ended Income Scheme with Tenure 1196 Days, a Relatively High Interest Rate Risk and Relatively Low Credit Risk ("the Scheme") and fixed **Wednesday, May 21, 2025** (or the immediately following Business Day, if that day is not a Business Day) as the Record Date for the same, as detailed below:

Name of the Scheme / Plan(s) / Option(s)	Net Asset Value ("NAV") as on May 15, 2025 (₹ per unit)	Amount of Distribution (₹ per unit)#	Face Value (₹ per unit)
HDFC Charity Fund for Cancer Cure - Regular Plan - IDCW Option - 50% IDCW Donation Option	10.5071	0.3783	10.00
HDFC Charity Fund for Cancer Cure - Direct Plan - IDCW Option - 50% IDCW Donation Option	10.5071	0.3783	
HDFC Charity Fund for Cancer Cure - Regular Plan - IDCW Option - 75% IDCW Donation Option	10.5071	0.3783	
HDFC Charity Fund for Cancer Cure - Direct Plan - IDCW Option - 75% IDCW Donation Option	10.5071	0.3783	

#The amount of distribution per unit will be the lower of the rate mentioned above or the available distributable surplus as on the Record Date.

**Pursuant to the Distribution, the NAV of the IDCW Option(s) of the above Scheme(s) would fall to the extent of such distribution and statutory levy, if any.**

Amount will be paid, net of applicable tax deducted at source (TDS), to those Unit holders / Beneficial Owners whose names appear in the Register of Unit holders maintained by the Fund / Statements of Beneficial Ownership maintained by the Depositories, as applicable, under the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) on the Record Date.

Under this Scheme, IDCW declared (net of TDS / statutory levies) will first be paid / credited by the AMC to the unit holders bank account. The amount of donation will be debited from the bank account of the investor basis the one-time mandate (OTM) provided by the unitholder in favour of Indian Cancer Society (ICS). This debit will be initiated by ICS based on the information provided by the AMC. The amount of Donation will be calculated as a % of Gross IDCW i.e. before deduction of TDS / Statutory levies. Further, in case of any change in ownership of units on account of transfer / transmissions or otherwise, the transferee shall also ensure to donate. For this purpose, they may submit a fresh OTM mandate in favour of ICS.

All updations of PAN, KYC, email address, mobile number, nominee details, etc. should immediately be forwarded to the Investor Services Centers of the Fund (for units held in non-demat form) / Depository Participant (for units held in demat form). Unit holders are also advised to link their PAN with Aadhaar Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Fund as well as check for any unclaimed redemptions or IDCW payments.

In view of individual nature of tax consequences, each investor should seek appropriate advice.

For **HDFC Asset Management Company Limited**  
(Investment Manager to HDFC Mutual Fund)

Place : Mumbai

Date : May 18, 2025

Sd/-

Authorized Signatory

**MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.**





